

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PD2052

[Total No. of Pages : 4

[6439]-320

T.Y.B.Com.

366-C: BUSINESS LAW & PRACTICES - III

(2019 Pattern) (Semester - VI)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blank with the most appropriate alternative (any Five) [5]

- i) After declaration of dividend it should be paid within _____.
(14 days, 21 days, 30 days)
- ii) After the expiry of _____, the amount of unpaid dividend account should be transferred to Investor Education & Protection Fund.
(7 Years, 3 Years, 5 Years)
- iii) The books of accounts of every company shall be maintained in order for _____.
(3 years, 5 years, 8 years)
- iv) After registration of a company 1st auditor shall be appointed within _____.
(30 days, 60 days, 90 days)
- v) Minimum number of directors in the case of a public company is _____ directors.
(2, 3, 5)
- vi) Every director shall be appointed by the company in _____ u/s 152 (2).
(General meeting, Board of directors meeting, Creditors Meeting)

P.T.O.

B) Match the following. [5]

Column - A	Column - B
i) Dividend declared but not paid	a) Comptroller & Auditor General of India
ii) Internal Auditor	b) Final Dividend
iii) Auditor of Government Company	c) One Director
iv) Dividend declared at the Annual General Meeting	d) Unpaid Dividend
v) One Person Company	e) Chartered/Cost Accountants

Q2) Write a short note (any two) Each short note 5 Marks [10]

- a) Types of Dividend
- b) Right of Members regarding Financial Statements
- c) Qualification & Disqualification of Auditor
- d) Independent Director

Q3) a) What is Dividend? Explain the provisions related to declaration & payment of dividend. [8]

b) Explain the provisions regarding types of accounts to be maintained by company. [7]

Q4) a) Explain the powers and duties of Auditor? [8]

b) What is Director? Explain the provisions related to appointment of Director? [7]



Total No. of Questions : 4]

PD2052

[6439]-320

T.Y.B.Com.

366-C: BUSINESS LAW & PRACTICES - III

(2019 Pattern) (Semester - VI)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही 5)

[5]

- i) लाभांश घोषित केल्यानंतर दिवसात लाभांश दिला पाहिजे.
(14 दिवस, 21 दिवस, 30 दिवस)
- ii) वर्षांची मुदत संपल्यानंतर, न भरलेल्या लाभांश खात्याची रक्कम गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये हस्तांतरित केल जाते.
(7 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे)
- iii) प्रत्येक कंपनीच्या हिशेबाची पुस्तके वर्षांसाठी व्यवस्थित ठेवली जातात.
(3 वर्षे, 5 वर्षे, 8 वर्षे)
- iv) कंपनीची नोंदणी झाल्यानंतर दिवसांच्या आत पहिल्या लेखापरीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे.
(30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस)
- v) सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत किमान संचालकांची संख्या असते.
(2, 3, 5)
- vi) प्रत्येक संचालकाची नियुक्ती कलम 152 (2) अंतर्गत कंपनीमार्फत मध्ये केली पाहिजे.
(सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाची सभा, ऋणकोची सभा)

ब) योग्य जोड्या लावा.

[5]

रकाना-अ

रकाना-ब

- | | |
|---|--|
| i) घोषित केलेला परंतु वसूल न झालेला लाभांश | अ) भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक |
| ii) अंतर्गत अंकेक्षण | ब) अंतिम लाभांश |
| iii) सरकारी कंपनीचे अंकेक्षक | क) एक संचालक |
| iv) वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केलेला लाभांश | ड) अदा न केलेला लाभांश |
| v) एक व्यक्ती कंपनी | इ) चार्टर्ड अकाऊंटंट |

प्र.2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही 2)

[10]

- अ) लाभांशाचे प्रकार
- ब) वित्तीय विवरणपत्राशी निगडीत सभासदांचे हक्क
- क) लेखापरीक्षकाची पात्रता आणि अपात्रता
- ड) स्वतंत्र संचालक

प्र.3) अ) लाभांश म्हणजे काय? लाभांश घोषित आणि भरण्याशी संबंधित तरतुदी स्पष्ट करा.

[8]

ब) कंपनीद्वारे ठेवल्या जाणाऱ्या खात्यांच्या प्रकारांबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा.

[7]

प्र.4) अ) लेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्ये स्पष्ट करा.

[8]

ब) संचालक म्हणजे काय? संचालकाची नेमणूक करण्याबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा.

[7]

